

केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (SDRF/NDRF) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणा-या आपद्ग्रस्त व्यक्तींना द्यावयाच्या मदतीच्या दरात सुधारणा करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### महसूल व वनविभाग

शासन निर्णय क्रमांक : सीएलएस-२०१७/प्र.क्र.२६७/म-३,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : २५ जानेवारी, २०१८

#### वाचा :

- (१) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र.सीएलएस-५९८३/२४८३६१/प्र.क्र.८२०/म-३, दि. ३१.०१.१९८३
- (२) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र.सीएलएस-०६०४/प्र.क्र.१६८/म-३, दि. १९.०८.२००४
- (३) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र.सीएलएस-२०१०/प्र.क्र.७१/म-३, दि. २६.०३.२०१०
- (४) केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाचे पत्र क्र.२-३/२०१०- एनडीएम-१, दि. २८.०९.२०१०
- (५) केंद्रशासनाच्या गृह मंत्रालयाचे पत्र क्र. ३२-७/२०११-एनडीएम-१, दि. १६.०१.२०१२
- (६) महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र.एससीवाय-०४/२०१२/प्र.क्र.५८/म-११, दि. ९.५.२०१२
- (७) केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाचे पत्र, क्र. ३२-३/२०१०-एनडीएम-१, दि.१३.०८.२०१२
- (८) केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाचे पत्र, क्र. ३२-३/२०१२-एनडीएम-१, दि.२८.०९.२०१२
- (९) केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाचे पत्र क्र. ३२-३/२०१३-एनडीएम-१, दि.२१.०६.२०१३
- (१०) केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाचे पत्र क्र.३२-३/२०१३-एनडीएम-१, दि.२८.११.२०१३
- (११) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र.सीएलएस-२०१२/प्र.क्र.१५७/म-३, दि.३०.१.२०१४
- (१२) महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र.सीएलएस-२०१२/प्र.क्र.१५७/म-३, दि.५.८.२०१४
- (१३) केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाचे पत्र क्र.३२-७/२०१४-एनडीएम-१, दि.८.४.२०१५
- (१४) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र.सीएलएस-२०१५/प्र.क्र.४०/म-३, दि.१३.५.२०१५

#### प्रस्तावना:-

राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधित होणा-या व्यक्तींना मदत देण्याकरिता केंद्र शासन / राज्य शासन यांनी संयुक्तपणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची (State Disaster Response Fund : SDRF) स्थापना केली आहे. केंद्र शासनाने वर नमूद दि.८ एप्रिल, २०१५ च्या पत्राव्दारे सन २०१५ ते २०२० या कालावधीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित निकष व दर निश्चित केले आहेत. त्यानुसार सदर दर संदर्भ क्र.१४ येथील दि.१३.०५.२०१५ च्या शासन निर्णयान्वये अन्वये दि.१ एप्रिल, २०१५ पासून लागू केले आहेत. त्यामधील काही बाबीत सुधारणा करणे शासनाच्या विचाराधीन होते. त्या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

#### शासन निर्णय :-

शासन निर्णय दि. १३ मे, २०१५ सोबतच्या परिशिष्टातील खालील बाबीत त्यापुढे दर्शविल्याप्रमाणे मदतीच्या दरात सुधारणा करण्यात येत आहे.

No.	ITEM	NORMS OF ASSISTANCE
1	<b>GRATUITOUS RELIEF</b>	
	d) Clothing and utensils/house hold goods for families whose houses have been washed away/ fully damaged severely inundated for more than two days due to a natural calamity.	<ul style="list-style-type: none"> <li>Rs 2,500/- per family, for loss of clothing.</li> <li>Rs.2,500/-per family, for loss of utensils/household goods.</li> </ul>
	ड) नैसर्गिक आपत्तीमध्ये २ दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरीता क्षेत्र पाण्यात बुडाले असल्यास/घरे पुर्णतः वाहून गेली असल्यास/पूर्णतः क्षतीग्रस्त झाली असल्यास कपडे/भांडी/ घरगुती वस्तुंकरिता अर्थसहाय्य.	<ul style="list-style-type: none"> <li>प्रती कुटुंब रु. २,५००/- कपड्याच्या नुकसानीसाठी.</li> <li>प्रती कुटुंब रु. २,५००/- घरगुती भांडी / वस्तु नुकसानीसाठी.</li> </ul>
9	<b>HOUSING गृहनिर्माण</b>	
	<b>c) Partially Damaged House -</b>	
	i) Pucca (other than huts) where the damage is at least 15%	Rs. 6,000/- per house.(The damaged home should be an authorised construction duly certified by the Competent Authority of the State Government.)
	ii) Kutchha (other than huts) where the damage is atleast 15%	Rs.6,000/- per house. .(The damaged home should be an authorised construction duly certified by the Competent Authority of the State Government.)
	<b>क) अंशतः पडझड झालेली घरे</b>	
	i) पक्की घरे (झोपडपट्टी वगळून) येथे किमान १५% पडझड झाली असल्यास.	रु.६,०००/- प्रती घरे (बाधित झालेले घर अधिकृत असल्याचे सक्षम प्राधिका-यांने प्रमाणित करणे आवश्यक राहिल)
	ii) कच्ची घरे (झोपडी वगळून) जेथे किमान १५% पडझड झाली असल्यास)	रु.६,०००/- प्रती घरे (बाधित झालेले घर अधिकृत असल्याचे सक्षम प्राधिका-यांने प्रमाणित करणे आवश्यक राहिल.
	d) Damaged / destroyed huts.	Rs.6,000/- per hut. (Hut means temporary, make shift unit, inferior to Kutchha house made of thatch, mud, plastic sheets etc. traditionally recongnized as hut by the State/District authorities.) Note :- The damaged house should be an authorised construction duly certified by the Competent Authority of the State Government.

ड) पडझड / नष्ट झालेल्या झोपड्या.	रु. ६,०००/- प्रती झोपडी (बाधित झालेले झोपडी अधिकृत असल्याचे प्रमाणित करणे आवश्यक) (झोपडी म्हणजे तात्पुरते काम चलावू झोपडे, कच्च्या घरापेक्षा तकलादू, झावळ्या, माती, प्लास्टिक इत्यादीपासून तयार केलेले राज्य व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांनी झोपडे म्हणून प्रमाणित केलेले) टिप :- राज्य शासनाच्या सक्षम प्राधिकाऱ्याने बाधित झालेले घर हे अधिकृत असल्याचे प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
----------------------------------	---

विहित नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी वरील दराने मदत वाटप करण्यात यावे. यासाठी होणारा खर्च “२२४५, नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य” या मुख्य लेखाशिर्षाखाली तरतूदीमधून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३४ ८/२०१७/व्यय-९, दिनांक ०८.१२.२०१७ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. हे आदेश या शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू होतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०१२५१५४४०७३०१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( सु. ह. उमराणीकर )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सर्व अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग
२. सर्व विभागीय आयुक्त
३. सर्व जिल्हाधिकारी
४. सर्व आयुक्त, महानगरपालिका
५. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई ३०
६. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
८. महालेखापाल -१/२ (लेखाअनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई/नागपूर (प्रत्येकी ३ प्रती)
९. महालेखापाल -१/२ (लेखापरिक्षा) महाराष्ट्र, मुंबई/नागपूर (प्रत्येकी ३ प्रती)

१०. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई-३२
११. संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई-३२.
१२. सर्व मंत्रालयीन विभाग,
१३. महसूल व वन विभागातील सर्व कार्यासने,
१४. उपसचिव, (आव्यप्र-१/आव्यप्र-२/म-७/म-११/ब-१/पीएसी/पीएसी-१), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
१५. वित्त विभाग (व्यय-९ /व्यय-३/अर्थसंकल्प-३/अर्थसंकल्प-६ ), मंत्रालय, मुंबई.
१६. म-३ कार्यासन (निवडनस्ती).

**प्रत माहितीसाठी अग्रेषित**

१. मा.मुख्यमंत्री महोदयांचे अप्पर मुख्य सचिव
२. मा.मंत्री, मदत व पुनर्वसन यांचे खाजगी सचिव
३. मा.राज्यमंत्री, मदत व पुनर्वसन यांचे खाजगी सचिव

\*\*\*\*\*